

Date: July 31, 2024

To,
The Manager (CRD)
Listing Department,
BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400001.

Scrip Code: 543927

Dear Sir / Madam,

<u>Subject: Newspaper Advertisement - Disclosure under Regulations 30 and 47 of the SEBI</u>
(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of newspaper advertisement published in newspapers i.e. 'Financial Express' (English edition) and 'Pratahkal' (Marathi edition) on July 31, 2024 informing that the 12th Annual General Meeting of the Company will be held on Thursday, August 29, 2024 at 11:00 A.M. via video-conferencing/ other audio visual means, along with other related information.

The copy of the same will also be available on the website of the Company at www.asianw.com.

You are requested to take note of the same.

Thanking you,

For Asian Warehousing Limited

Bhavik R. Bhimjyani Chairman & Managing Director DIN: 00160121

Encl: A/a

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे एकच बोधचिन्ह व घोषवाक्य : पर्यटन मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) : राज्याच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत वापरण्यात येणारे बोधचिन्ह (लोगो) तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते मात्र या पुढे राज्यातील पर्यटन विभागाला एकच महाराष्ट्र टुरिझम हे बोधचिन्ह (लोगो) व महाराष्ट्र अनलिमिटेड (टॅग लाईन) असे घोषवाक्य असणार आहे अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यानी दिली आहे.

राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध, प्रचार करून राज्यातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी राज्य देशातील एक अग्रगण्य राज्य बनवून जास्त प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्याकरता नुकतेच नवीन "पर्यटन धोरण २०२४ राज्यात लागु करण्यात आले असून येत्या काळामध्ये राज्यातील पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण योजना आणि उपक्रम या धोरणाअंतर्गत राबवण्यात येणार आहेत असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन

अ. क्र.

विकास महामंडळ या दोन प्रमुख संस्था पर्यटन विभाग च्या अधिनस्त आसल्या तरी त्याच्या बोधचिन्ह, घोषवाक्य या मध्ये तफावत होती ती आता दुर होण्यास मदत होणार असून या बाबतीतील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आपल्याची माहीती त्यांनी या वेळी दिली.



ॲवोनमोर कॅपिटल ॲन्ड मॅनेजमेट सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन: L67190MH1991PLC417433

नोदणीकृत कार्यालय : लेव्हल-५, ग्रेड पालाडिअम, १७५, सीएसटी रोड ऑफ बीकेसी कलिना, सांताक्रुझ (पू), मुंबई ४०० ०९८, भारत दर. +९१ २२ ६७५२६६९९ फॅक्स : +९१ २२ ६७५२६६०३ र्तार्यालय : एफ-३३/३, फेज-२, ओखाला इंडस्ट्रीयल क्षेत्र, नवी दिल्ली ११० ०२०. दूर. +९१-११-४३५००७०० फॅक्स : +९१-११-४३५००७३५

र्डमेल : secretarial@almondz.com वेबसाइट : www.avonmorecapital.in शुद्धिपत्रक

वर्ष अखेर ३१ मार्च, २०२४ करिता एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांशाचे शुद्धिपत्रक. सदः शुद्धिपत्रक उत्पन्न प्रति शेअर (चालू कार्यचलनाकरिता) बदल करण्याकरिता दिलेला अहवाल दि. ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता रो क्र. एक्सएक्स चा अहवाल १.४३ या ऐंवजी १.४५ व ५.२५ या ऐवंजी ५.३

१२ ऑगस्ट <u>२०२४ (सोमवार)</u>

सकाळी ११, ०० वाजता

सकाळी ११ ते दुपारी ३. ००

दि. ३०.०७.२०२४

द मेहसाणा अर्बन को ऑप बँक लिमिटेड (मल्टी स्टेट शेड्युल बँक)

मुख्यालय कॉर्पोरेट हाऊस, हाय वे मेहसाणा

दूरध्वनी क्रमांक : ०२७६२ - २५७२३३/ २५७२३४

निवडणुकीच्या संदर्भात माहिती पत्रक

मल्टी स्टेट सहकारी संस्था कायदा २००२ च्या अनुसार आणि उपविधींच्या अनुसार, वित्तीय वर्ष २०२४- २०२९ करिता १७ (सतरा) संचालक संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडायचे आहेत. त्यापैकी २ जागा महिला संचालकांची राखीव आहेत आमो एक जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव आहे. निवडणुक

२०२४-२०२९ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे वेळापत्रक

जाहीर सूचना

जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी **मोहमद वसीमखान वाहिदखान** यांनी सदर कोअर हाउस

क्र. बी-१८, मोजमापित २५ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ चारकोप जयभारत को-ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ९१८, आरएससी-२०, चारकोप सेक्टर क्र. ९, कांदिवली

(पश्चिम), मंबई ४०० ०६७ येथील आवंटन पत्र व म्हाडा कर्ज प्रतिष्ठापन पासबक म्हाडा मंडळादारे

मळ आवंटी मार्फत विहित अटी व शर्तींवर म्हाडा कर्ज पासबक दि. ०१.०५.२०१० अंतर्गत विहित

केले आहेत व मळ **मोहम्मद वसीमखान वाहिदाखान** यांनी सर्व त्यांचे हक्क, अधिकार, हितसंबंध

श्रीम. **कोमल समीर शेठीया** यांच्या नावे करार दि. १७.०६.२००२ अंतर्गत विहित अटी व शर्तींवर

विहित स्वरूपात अमनेस्टी योजना २०२३ अंतर्गत प्रकरण क्र. सीओबी/एवाय/१२२५३/२३

दि. ०९.०७.२०२४ अंतर्गत स्टॅम्प ड्यूटी व दंड यांचे प्रदान सदर करारांवर दि. १७.०६.२००२

रोजी करावे. आता माझे अशील श्रीम. कोमल समीर शेठीया यांनी म्हाडाकडे थकबाकींचे प्रदान

करण्यास इच्छुक असून **म्हाडा हस्तांतरण/ विनियमन सदर कोअर हाउस** संबंधात त्यांच्या नावे

केले असून वरील सदर सोसायटीचे सभासदत्व व शेअर्स संबंधात कायद्या नुसार करावे व त्यामुळे

माझे अशील हे सदर कोअर हाउसचे एकमेव मालक आहेत व सदर कोअर हाउसचे विशेष

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तीना वरील सदर कोअर हाऊस वा मूळ आवंटन पत्र गहाळ/ हरवलेले

मळ आवंटन पत्र/ दस्तावेज यांच्या संबंधात व कोणत्याही सदर दस्तावेज व/वा जागा व

कोणत्याही भागा संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच सदर जागेच्या संबंधात दावे

असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार

वा अन्य काही असल्यास त्यांनी यादारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज परावे यांच्यासह श्री. अनज

विनोद मोरे यांना, वकील, मंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएटस यांच्या

नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली

(पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखोपासून ७ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे

अनुज विनोद मोरे

वकील, मुंबई उच्च न्यायालय

अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील.

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी श्रीम. जया चंपालाल जैन यांना कोअर हाउस क्र. डी-४५, मोजमापित ४० चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ चारकोप (१) **नवचैतन्य** को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ४४४, चारकोप सेक्टर क्र. ४ आरएससी-४३, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथील आवंटन पत्र व म्हाडा कर्ज प्रतिष्ठापन पासबुक म्हाडा मंडळाद्वारे मूळ आवंटी अर्थात श्रीम. **जया चंपकलाल** जैन यांच्या नावे अंमलात आणले होते व ते करार माझे अशील श्री. शैलेश राधाकृष्ण मिश्रा व श्री. **राधाकष्ण लालताप्रसाद मिश्रा** यांच्याकडन गहाळ/ हरवलेले करार तक्रार ऑनलाइन चारकोप पोलीस स्टेशन, मुंबई ४०० ०६७, मुंबई शहर धारक ऑनलाइन तक्रार क्र. ८५११७-२०२४ दि. २८.०७.२०२४ अंतर्गत ऑनलाइन दाखल केली आहे.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तीना वरील सदर कोअर हाऊस वा मूळ आवंटन पत्र गहाळ, हरवलेले मूळ आवंटन पत्र/ दस्तावेज यांच्या संबंधात व कोणत्याही सदर दस्तावेज व/ वा जागा वा कोणत्याही भागा संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच सदर जागेच्या संबंधात दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे **मोर असोसिएट्स** यांच्या नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि.. आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील.

मुंबई येथे दि. ३१ जुलै, २०२४

मुंबई येथे दि. ३१ जुलै, २०२४

अनज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

जाहीर सूचना सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी **रोहिणी गोविंद बामणोलकर** यांनी सदर कोअर हाउस

क्र. बी-४, मोजमापित २५ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ चारकोप जयभारत को-ऑपरेटिक हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ९१८, आरएससी-२०, चारकोप सेक्टर क्र. ९ कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथील आवंटन पत्र व म्हाडा कर्ज प्रतिष्ठापन पासबुक म्हाडा मंडळाद्वारे मूळ आवंटी मार्फत विहित अटी व शर्तीवर म्हाडा कर्ज पासबुक दि. ०१.०५.२०१० अंतर्गत विहित केले आहेत व मूळ रोहिणी गोविंद बामणोलकर यांनी सर्व त्यांचे हक, अधिकार, हितसंबंध श्री. छोटेलाल चौंहान यांच्या नावे करार दि. २२.०२.२००५ अंतर्गत विहित अटी व शतींवर विहित स्वरूपात अमनेस्टी योजना २०२३ अंतर्गत प्रकरण क्र. सीओबी/एवाय/११४७०/२३ दि. ०९.०७.२०२४ अंतर्गत स्टॅम्प ड्यटी व दंड यांचे प्रदान सदर करारांवर दि. २२.०५.२००५ रोजी करावे. आता माझे अशील श्री. छोटेलाल चौंहान यांनी म्हाडाकडे थकबाकींचे प्रदान करण्यास इच्छुक असून म्हाडा हस्तांतरण/ विनियमन सदर कोअर हाउस संबंधात त्यांच्या नावे केले असून वरील सदर सोसायटीचे सभासदत्व व शेअर्स संबंधात कायद्या नुसार करावे व त्यामुळे, माझे अशील हे सदर कोअर हाउसचे एकमेव मालक आहेत व सदर कोअर हाउसचे विशेष अधिकारी आहेत.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तीना वरील सदर कोअर हाऊस वा मूळ आवंटन पत्र गहाळ/ हरवलेले मूळ आवंटन पत्र/ दस्तावेज यांच्या संबंधात व कोणत्याही सदर दस्तावेज व/वा जागा व कोणत्याही भागा संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच सदर जागेच्या संबंधात दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएट्स यांच्य नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवर्ल (पश्चिम), मंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासन ७ दिवसांच्या कालावधीच्या आत सचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील मुंबई येथे दि. ३१ जुलै, २०२४

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, मूळ आवटी **अनुपमा बाबू निब्रे** यानी सदर कोअर हाउस क्र. बी-२४ मोजमापित २५ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ चारकोप जयभारत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. प्लॉट क. ९१८, आरएससी-२०, चारकोप सेक्टर क. ९. कांटिवली (पश्चिम) मंबई ४०० ०६७ येथील आवंटन पत्र व म्हाडा कर्ज प्रतिष्ठापन पासबक म्हाडा मंडळादारे मळ आवंटी मार्फत विहित अटी व शर्तींवर म्हाडा कर्ज पासबक दि. ०२.०५.२०१० अंतर्गत विहित केले आहेत व मूळ अनुपमा बाबू निंब्रे यांनी सर्व त्यांचे हक, अधिकार, हितसंबंध श्रीम, कस्तर भरत सावला यांच्या नावे करार दि. ०६.०३.२००३ अंतर्गत विहित अटी व शतींवर विहित स्वरूपात अमनेस्टी योजना २०२३ अंतर्गत प्रकरण क्र. सीओबी/एवाय/११४७०/२३ दि. ०९.०७.२०२४ अंतर्गत स्टॅम्प ड्यूटी व दंड यांचे प्रदान सदर करारांवर दि. ०६.०३.२००३ रोजी करावे. आता माझे अशील श्रीम, कस्तर भरत सावला यांनी म्हाडाकडे थकबाकींचे प्रदान करण्यास इच्छुक असून **म्हाडा हस्तांतरण/ विनियमन सदर कोअर हाउस** संबंधात त्यांच्या नावे केले असन वरील सदर सोसायटीचे सभासदत्व व शेअर्स संबंधात कायद्या नसार करावे व त्यामळे. माझे अशील हे सदर कोअर हाउसचे एकमेव मालक आहेत व सदर कोअर हाउसचे विशेष अधिकारी आहेत.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तीना वरील सदर कोअर हाऊस वा मळ आवंटन पत्र गहाळ/ हरवलेले मळ आवंटन पत्र/ दस्तावेज यांच्या संबंधात व कोणत्याही सदर दस्तावेज व/वा जागा व कोणत्याही भागा संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच सदर जागेच्या संबंधात दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी यादारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज परावे यांच्यासह श्री. अनज विनोद मोरे यांना, वकील, मंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएटस यांच्या नावे पत्ता ८५/डी-४. गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासून ७ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील

मंबई येथे दि. ३१ जुलै, २०२४ अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all by my client MRS. SWATI T. SHRIMANKAR NEE MS. SWATI J. MEHTA who has applied for transfer of 50% share of Flat No. D/302, 3rd Floor in Building known as "DHEERAJ PRESIDENCY CO-OP., HSG., SOC., LTD." situated Opp. Naravane School, Near Kandivali Swimming Pool Lane, M. G. Road, Kandivali (West), Mumbai 400 067. The said flat is in the joint names of my client and her mother Late Mrs. Sushila J. Mehta. Mrs. Sushila J. Mehta who is the 50% shareholder in the said flat expired intestate on 13/6/2024 leaving behind her my client MRS. SWATI T. SHRIMANKAR NEE MS. SWATI J. MEHTA (her married daughter) as her only legal heirs and representative as per law that prevail at the time of his death. Mrs. Sushila J. Mehta's husband Mr. Jagdish P. Mehta has predeceased her. My client has applied to the society for transfer of the 50% share of the said Flat in her name and hence is inviting claims if any for the said flat. If any person has any Claim, right, title and interest by way of mortgage, lien, gift, tenancy, heirship, ownership and/or any encumbrances of any nature for the said flat may please inform about their claim within fifteen days of this notice being published to the advocate at the address published hereinbelow or else the same will be treated as renounced and/or relinquished and thereafter any such claims, right, title and interest shall be treated as null and void and of no effect.

MRS. CHAITALI U. CHITALIA Advocate High Court

121, 12th Floor, Sakhi Apartment, M. G. Road, Opp. Naravane School, Near Kandivali Swimming Pool, Kandivali (West), Mumbai 400 067.

जाहीर सूचना

सदर जाहीर सूचना मार्फत आम जनतेस सूचित करण्यात येते की, माझे अशील **लक्ष्मणसिंह गंगासिंह बिश्त यांच्यासह** मयत **दिवंगत** श्री. गंगासिंह करमसिंह विश्त यांनी संयुक्तरित्या फ्लॅट क्र. १४, ३ रा मजला, मोजमापित क्षेत्रफळ अंदाजे ४३४ चौ. फूट चटई, समतुल्य ४८.४० चौरस मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ धारक मालमत्ता दि श्रीवेदांत को-ऑपरेटिव्ह हाउसिंग लि. (महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, १९६० अंतर्गत नोंदणीकृत) धारक क्रमांक टीएनए/केएलएन/एचएसजी/ टीसी/२३६९५/२०११-१२/२०१२ धारक भागीरथी नगर, बिल्डींग क्र. ११ धारक सर्व्हें क्र. ३९, हिस्सा क्र. २, ३, जेल रोड, गाव कोळीवली, कल्याण पश्चिम ४२१ ३०१, जिल्हा ठाणे, राज्य महाराष्ट्र येथील मालमत्ता सेल्फ कन्टेन्ड विद्युत मीटर समवेत **कन्ज्युमर क्र. ०२०३९४२३४१२६, धारक**

०७५२०९५९४७५ धारक मालमत्ता क्रमांक बी०८०१४०६३०००/०१४ द्वारे कल्याण डोंबिवली महापालिका मंडळ येथे कर विभागामधील हक अहवाल आहे. त्यानुसार, श्री. गंगासिंह करमसिंह बिश्त हे दुसरे संयुक्त मालक असून त्यांचा

मृत्यू दि. १६.०६.२०२२ रोजी झाला होता त्यांच्या मागे सदर कायदेशीर वारस

१. दिवंगत श्रीम. गोपुलीदेवी गंगासिंह विश्त यांचा मृत्यू दि. १९.१२.२००३ (मयत पत्नी) रोजी झाला, २. **लक्ष्मणसिंह गंगासिंह विश्त** (मुलगा) ३. माया गंगासिंह विश्त (मुलगी) ४. निमता राजेश विश्त (मुलगी) हे केवळ सदर मयत गंगासिंह करमसिंह विश्त यांचे केवळ कायदेशीर वारस आहेत. आता. कायदेशीर वारस माया गंगसिंह बिश्त व निमता राजेश बिश्त यांनी त्यांचे

अहवाल वा ना आक्षेप अहवाल लक्ष्मणसिंह गंगासिंह विश्त यांना १००% मालकीहकांच्या रेशीओमधील सदर जागेचे एकमेव मालक आहेत. जर कोणाही व्यक्तीस/ व्यक्तीना, संस्थांना, बँक वा कोणत्याही वित्तीय संस्थांना आक्षेप

असल्यास त्यांनी याद्वारे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या आत र्गालील निर्देशित वकील कार्यालय येथे लेखी पुरावे यांच्यासह सूचित करावे. दि. ३१.०७.२०२४ सही / -

पत्ता : ३, शंकर निवास, सिंडीकेट, मुखाड रोड, वकील भरत एच. पारवानी कल्याण (प) - पिन कोड ४२१ ३०१. संपर्क - ९०२९८११८७०

एशियन वेअरहाऊसिंग लिमिटेड मीआयणनः U01403MH2012PLC230719

नोदणीकृत कार्यालय : ५०८, दलाराम हाऊस, जे. बी. मार्ग, नरिमन पॉईट. मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र भारत ४०० ०२१. ईमेल : info@asianw.com वेबसाइट : www.asianw.com दूरध्वनी क्र. : ०२२-२२८१२०००

व्हिडीओ कॉन्फरेंसिंग/ अन्य ऑडिओ -व्हिडीओ मीन्स मार्फत आयोजित १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

एशियन वेअरहाऊसिंग लिमिटेड (कंपनी) ची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) गुरुवार दि. २९ ऑगस्ट, २०२४ रोजी ११.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेन्स (व्हीसी), अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) सुविधा मार्फत नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत प्रदानित एजीएमच्या सचनेमध्ये आयोजित सचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर आयोजित केली आहे. सदर अनुपालन लागू तरतूद अनुसार कंपनी कायदा, २०१३ व नियम अनुसार सामान्य सर्क्युलर दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० ५ मे, २०२० अनुसार संबंधात दि. २५ सप्टेंबर, २०२३ अनुसार जारी मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए सर्क्युलर) अनुसार व सर्क्युलर दि. १२ मे, २०२० व अन्य सबंधित सर्क्युलर अनुसार दि. ५ जानेवारी, २०२३ व ७ ऑक्टोबर, २०२३ अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) अनुसार जारी केले होते.

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची विनियमन) च्या विनियमन ४२ व ॲक्टच्या कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) यांच्या नियम १० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अनुच्छेद ९१ च्या तरतूदी अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स कंपनीचे बुक्स शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट, २०२४ ते गुरुवार दि. २९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल सभासदांना ईलेक्ट्रॉनिकली कंपनी/ रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट्रस (निबंधक वा आरटीए)/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रस (डीपी) यांच्यासह पाठविली आहे कंपनीने प्रत्यक्ष प्रत वार्षिक अहवाल सभासदांना info.asianw@gmail.com वर फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लाएन्ट आयडी मार्फत पाठविला आहे.

सभासद ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत त्यांनी त्यांचे ईमेल आयडी १२ व्या एजीएम व वार्षिक अहवालाच्या सूचनेकरिता स्विकृत हेतुकरिता नोंदणीकृत केले होते व वार्षिक अहवाल ईलेक्ट्रॉनिकली परोक्ष ई-मतदान स्विकृत केल्यावर कंपनी info.asianw@gmail.com वर विनंती पाठवावी व तपशील खालीलप्रमाणे :

१. नाव, मोबाईल क्र. व ईमेल आयडी

२. फोलिओ क्र. /डीपी आयडी व क्लाएन्ट आयडी

३. पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड प्रत व पुरावा पत्ता अर्थात आधार कार्ड, पासपोर्ट वा फ्रंट व बॅकसाईड शेअर प्रमाणपत्र (प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक).

कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाची ई-प्रत एजीएमच्य सूचनेमध्ये निर्देशित आहे व वित्तीय अहवाल व अन्य वैधानिक अहवाल कंपनीची वेबबसाइट www.asianw.in वर व एनएसडीएल www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. त्यानुसार, एजीएमची सूचना स्टॉक एक्सचेंज वेबसाइट वर कंपनीच्या सीक्युरिटीजकरिता www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

सभासदांनी एजीएममध्ये व्हीसी/ ओएव्हएम सुविधा मार्फत सहभागावी व्हावे व तपशील कंपनीद्वारे प्रदानित आहे व सभेमध्ये सादर केला आहे. सभासदांनी व्हीसी /ओएव्हीएम मार्फत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत हेतुकरिता उपलब्ध राहावे.

कंपनीने एनएसडीएलच्या परोक्ष ई-मतदान सुविधा जारी केल्या आहेत तसेच एजीएम दरम्यान

एनएसडीएलचा वापर करून सर्व सभासदांनी त्यांचे मतदान पार पाडावे व एजीएमच्या सूचनेमध्ये पार पाडले आहे. परोक्ष ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया सूचनेमध्ये प्रदानित आहे.

> सही / भाविक आर. भिमजयानी अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक

> > डीआयएन : ००१६०१२१

दिनांक: ३० जुलै, २०२४

ठिकाण : मुंबई

नीलकंठ लिमिटेड

(पूर्वीचे आर टी एक्सपोर्टस लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन: L68100MH1980PLC022582 नोदणीकृत कार्यालय : ५०८, दलाराम हाऊस, जे. बी. मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र भारत ४०० ०२१. ईमेल : headoffice@rtexports.com वेबसाइट : <u>www.rtexports.com</u> दूरध्वनी क्र. : ०२२-२२८१२०००

व्हिडीओ कॉन्फरेंसिंग/ अन्य ऑडिओ -व्हिडीओ मीन्स मार्फत आयोजित ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

नीलकंठ लिमिटेड (कंपनी) ची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) गुरुवार दि. २९ ऑगस्ट, २०२४ रोजी ९.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेन्स (व्हीसी)/ अन्य -ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) सुविधा मार्फत नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत प्रदानित एजीएमच्या सूचनेमध्ये आयोजित सूचनेमध्ये पार पडलेल्या . त्र्यवसायांवर आयोजित केली आहे. सदर अनुपालन लागू तरतूद अनुसार कंपनी कायदा, २०१३ व नियम अनुसार सामान्य सर्क्युलर दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० अनुसार संबंधात दि. २५ सप्टेंबर, २०२३ अनुसार जारी मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए सर्क्युलर) अनुसार व सर्क्युलर दि. १२ मे, २०२० व अन्य सबंधित सर्क्युलर अनुसार दि. ५ जानेवारी, २०२३ व ७ ऑक्टोबर, २०२३ अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) अनुसार जारी केले होते.

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची विनियमन) च्या विनियमन ४२ व ॲक्टच्या कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) यांच्या नियम १० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अनुच्छेद ९१ च्या तरतूदी अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स कंपनीचे बुक्स शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट, २०२४ ते गुरुवार दि. २९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहील. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल सभासदांना ईलेक्ट्रॉनिकली कंपनी/ रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट्स (निबंधक वा आरटीए)/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासह पाठविली आहे. कंपनीने प्रत्यक्ष प्रत वार्षिक अहवाल सभासदांना headofficer@rtexports.com वर फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लाएन्ट आयडी मार्फत पाठविला आहे.

सभासद ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत त्यांनी त्यांचे ईमेल आयडी ४४ व्या एजीएम व वार्षिक अहवालाच्या सूचनेकरिता स्विकृत हेतुकरिता नोंदणीकृत केले होते व वार्षिक अहवाल ईलेक्ट्रॉनिकली परोक्ष ई-मतदान स्विकृत केल्यावर कंपनी www.rtexports.com वर विनंती पाठवावी व तपशील खालीलप्रमाणे :

१. नाव, मोबाईल क्र. व ईमेल आयडी

ठिकाण : मंबई

दिनांक: ३० जुलै, २०२४

फोलिओ क्र. /डीपी आयडी व क्लाएन्ट आयडी

३. पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड प्रत व पुरावा पत्ता अर्थात आधार कार्ड, पासपोर्ट वा फ्रंट व

बॅकसाईड शेअर प्रमाणपत्र (प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक), कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाची ई-प्रत एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित आहे व वित्तीय अहवाल व अन्य वैधानिक अहवाल कंपनीची वेबबसाइट www.rtexports.com वर व एनएसडीएल www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. त्यानुसार, एजीएमची सूचना स्टॉक एक्सचेंज वेबसाइट वर कंपनीच्या

सीक्युरिटीजकरिता www.bseindia.com वर उपलब्ध आहे. सभासदांनी एजीएममध्ये व्हीसी/ ओएव्हएम सुविधा मार्फत सहभागावी व्हावे व तपशील कंपनीद्वारे प्रदानित आहे व सभेमध्ये सादर केला आहे. सभासदांनी व्हीसी /ओएव्हीएम मार्फत कंपनी कायदा. २०१३ च्या अनच्छेद १०३ अंतर्गत हेतकरिता उपलब्ध राहावे.

कंपनीने एनएसडीएलच्या परोक्ष ई-मतदान सुविधा जारी केल्या आहेत तसेच एजीएम दरम्यान एनएसडीएलचा वापर करून सर्व सभासदांनी त्यांचे मतदान पार पाडावे व एजीएमच्या सूचनेमध्ये पार पाडले आहे. परोक्ष ई–मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया सूचनेमध्ये प्रदानित आहे.

> नीलकंठ लिमिटेडकरिता (पूर्वीचे आर टी एक्सपोर्टस लिमिटेड म्हणून ज्ञात)

आशा दावडा

डीआयएन : ०६८९७१९६

२०२४ (बुधवार) ते (मंगळवार) (दररोज) मतदार / प्रतिनिधी जे मतदानासाठी पात्र आहेत त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे सकाळी ११. ०० वाजता २२ ऑगस्ट २०२४ (गुरुवार) नामनिर्देशन पत्रे जारी करणे आणि भरणे २३ ऑगस्ट २०२४ ते ३१ ऑगस्ट सकाळी ११ ते दुपारी ३. ०० २०२४ (शुक्रवार) ते (शनिवार) (दररोज) ५ प्राप्त अर्जाची यादी प्रसिद्ध करणे ३१ ऑगस्ट २०२४ (शनिवार) संध्यकाळी ५. ०० वाजता सकाळी ११ ते दुपारी ३. ०० ०२ सप्टेंबर २०२४ (सोमवार) ७ वैध नामनिर्देशनाची यादी जाहीर करणे ०२ सप्टेंबर २०२४ (सोमवार) संध्याकाळी ५. ०० वाजता सकाळी ११ ते दपारी ३.०० ०३ सप्टेंबर २०२४ ते ०४ सप्टेंब २०२४ (मंगळवार ये बुधवार) उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे ०४ सप्टेंबर २०२४ (बुधवार ५. ०० वाजता संध्याकाळी आवश्यकता भासल्यास मतदानाची तारीख ०८ सप्टेंबर २०२४ (रविवार) सकाळी ८. ०० ते संध्याकाळी 8.00 ११ मतमोजणी आणि निकालांची घोषण ०९ सप्टेंबर २०२४ (सोमवार) मतदान झाल्यावर लगेच

दिनांक : ३०/०७/२०२४ स्थळ मेहसाणा, गुजरात

वेळापत्रक खालील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहे.

प्राप्त अर्जाची छाननी

नामनिर्देशन मागे घेणे

मतदार / प्रतिनिधी जे मतदानासाठी पात्र आहेत त्यांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणे "

निर्धारण अधिकारी

(द मेहसाणा अर्बन को ऑप बँक लिमिटेड) आणि जिल्हाधिकारी, मेहसाणा (गुजरात)

В

FINSERV

(१) निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक बँकेच्या सर्व शाखांच्या सूचना फलकावर प्रकाशित करण्यात आले आहे तसेच ते बँकेचे संकेतस्थळ (www.mucbank.com) येथे

(२) नामनिर्देशन पत्रे घेणे आणि योग्य रित्या भरून ती सादर करणे आदी प्रक्रिया वरील प्रमाणे नमुद केलेल्या वेळापत्रकाचा अनुसार बॅकेच्या मेहसाणा येथील मुख्यालयात (कॉर्पोरेट कार्यालय) पूर्ण होणार आहे. वेळ बँकेच्या घड्याळानुसार पाळण्यात येईल. (३) भागीदारी संस्था, कंपनी, टूस्ट किंवा सोसायटी प्रवर्गातील सदस्य असल्यास अशा सदस्याने सदस्यांच्या संबंधित शाखेचे प्राधिकृती पत्र प्राप्त करून ते संबंधित

शाखेत ०३/०८/२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावे, सदस्य कंपनी असल्यास किंवा टूस्ट अथवा सोसायटी असल्यास प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे (४) कोणताही सुट्टीचा दिवस (रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस) जो वरील प्रमाणे नमूद केलेल्या वेळापत्रकात येत आहे तो निवडणूक प्रक्रियेत सुट्टीचा दिवस म्हणून गृहीत धरण्यात येईल.

बजाज फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ऑफ पुणे - अहमदनगर रोड, विमान नगर, पुणे ४११ ०१४. **शाखा कार्यालय :** ११ वा मजला, कार्यालय क्र. ए-२, अशार आयटी पार्क रोड १६झेड, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट

ताबा सूचना

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसा व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) च्या अनुच्छेद १३(४). (परिशिष्ट-४) ज्याअर्थी अधोहस्ताक्षरित **बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल)** यांचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड

एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार/ गहाणवटदार / हमीदार यांना सूचनेमध्ये निर्देशित स्विकृत तारखेपासून ६० दिवसांच्या आत पुढील व्याज यांच्यासह एकूण रक्कम थकबाकी व रक्कमेचे पुनःप्रदान करण्याकरिता आयोजित केले आहे. कर्जदार/ गहाणवटदार / हमीदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात थेत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८ सहबाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेतल आहे. विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन अनुच्छेद १३(४) अंतर्गत मागवीत आहेत. कर्जदार/ गहाणवटदार, हमीदार व विशेषत: आम जनतेस याद्वारे इशारा देण्यात येते की, सदर स्थावर मालमत्ता व कोणतेही व्यवहार खालील निर्देशित सदर मालमत्तेसंदर्भात बीएफएल यांच्या प्रभारा अंतर्गर व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे कंत्राटी दर, मूल्य, प्रभार आदी यांचे प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल

कर्ज खाते क्र. / कर्जदार यांचे नाव / गहाणबटदार / हमीदार यांचा पत्ता	प्रतिभूत स्थावर मालमत्त्रेचे विवरण	मागणी सूचना दिनांक व रकम
4		तावा दिनांक
शाखा : ठाणे <i>,</i> एलएएन : पी५७७पीबीएल७८६५८१७	सर्व तो भाग व भूखंड असलेले कार्यालय क्र. एसएफ/६, एसएफ/७, एसएफ/११	
कर्जदार / सह-कर्जदार :	- २ रा मजला, आर. एस. क्र. ३३३/२/पैकी/२ सीएस क्र. २४० पैकी,एफ पी	रु. २९,९३,६०४/-
१. मे. तनिष एन्ट. त्यांचे प्रोप्रायटर २. यश हितेश सोलंकी	क्र. ८४ टी पी क्र. २६ अर्थ अल्फा टॉवर अल्फा, मौजे तांदलीजा, तालूका व जिल्हा	(रु. एकोणतीस लाख
३. डिंपल हितेश सोलकी ४. हितेश मणीलाल सोलंकी	वडोदरा गुजरात ३९० ००७ व योग्य समान क्षेत्र असलेल्या (क्षेत्रफळ मोजमापित	त्र्याण्णव हजार
	कार्यालय क्र. एसएफ-०६, मोज. क्षेत्रफळ १५.३३ चौ. मीटर असलेल्या अविभाजीत	सहाशे चार मात्र)
सुधा केशव अपार्टमेंट, रेती बंदर रोड, कशेळी, ठाणे, महाराष्ट्र	व योग्य ती जिमन मोज. ६.८१ चौ. मीटर कार्यालय क्र. एसएफ-०७, क्षेत्रफळ मोज.	२५.०७.२०२४
ठाणे ४२१ ३०२. सि. क्र. १ तसेच : राहणार कार्यालय क्र. एसएफ/६,	१५.३३ चौ. मीटर असलेल्या अविभाजीत व योग्य जिमन मोज. ६.८१ चौ. मीटर	11.00.1016
एसएफ/७, एसएफ/११, २ रा मजला, आर. एस. क्र. ३३३/२/पैकी/२	कार्यालय एसएफ-११ क्षेत्रफळ मोज. २१.९३ चौ. मीटर अविभाजीत व योग्य तो	
	जिमन क्षेत्रफळ ९.५५ चौ. मीटर व सीमा : १. एसएफ-६ : पूर्वेस : कार्यालय	
क्र. एसएफ/६, एसएफ/७, एसएफ/११, २ रा मजला, इर्थ अल्फा टॉवर	क्र. एसएफ/५, पश्चिमेस : एसएफ/७, उत्तरेस : खुली जागा, दक्षिणेस - एफ. पी.	
अल्फा, मौजे तांदलीया, तालूका व जिल्हा वडोदरा, गुजरात ३९० ००७.	क्र. ८८, एसएफ ७ : पूर्वेस : कार्यालय क्र. एसएफ/६, पश्चिमेस : कार्यालय	
सि. क्र. २ ते ४ पत्ता : राहणार ए१ जलपा सोसायटी, ग्रीनलॅंड	एसएफ/८, उत्तरेस : खुला पॅसेज, दक्षिणेस : एफ पी क्र. ८८. ३. एसएफ-११:	
सोसायटीच्या मागे, व विभाग क्र. ११, कार्यालय एसार पेट्रोल पम्प जवळ,	पूर्वेस - कॉमन पॅसेज, पश्चिमेस : अर्थ आफ्रिका टॉवर, एच., उत्तरेस : शिड्या,	
टाईम सर्कल, हरी नगर, वडोदरा बडोदा ३९० ०२१.	दक्षिणेस : कार्यालय क्र. एसएफ/१०.	
दिनांक : ३१.०७.२०२४		ज फायनान्स लिमिटेडकरित
ठिकाण : ठाणे / वडोदरा		प्राधिकृत अधिकारी



٩.

ξ.

७.

इक्रिटी शेअर भांडवल

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/ (तोटा)

प्रति शेअर्स उत्पन्न रु. १० प्रत्येकी (वार्षिकी नाही)

सौम्य व मूळ अतिविशेष बाबी पश्चात

सौम्य व मूळ अतिविशेष बाबी पूर्व

गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित अन्य इक्रिटी

आयडिया फोर्ज टेक्नोलॉजी लिमिटेड

सीआयएन : U31401MH2007PLC167669 नोदणीकृत कार्यालय : ईएल-१४६, टीटीसी इंडस्ट्रियल क्षेत्र, ईलेक्ट्रॉनिक झोन, एमआयडीसी इंडस्ट्रियल क्षेत्र, महापे, नवी मुंबई, महाराष्ट्र ४०० ७१०. वेबसाइट : www.ideaforgetech.com ईमेल : compliance@ideaforgetech.com

द्रध्वनी क्र. : +९१ (२२) ६७८७ १००७ दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत स्थायी वित्तीय अहवालाचा मारांश

रक्कम मिलीअन मध्ये तिमाही अखेर दि. तिमाही अखेर दि. तिमाही अखेर दि वर्ष अखेर ३१ मार्च, २०२४ ३१ मार्च, २०२४ । ३० जून, २०२३ विवरण ३० जून, २०२४ (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) कार्यचलनातून एकूण उत्पन्न 28X.84 80X8.03 90.0019 38190.84 अतिविशेष बाबी व कर पूर्व कार्यचलनातून नफा/ (तोटा) २५०.६६ २५.४३ १६४.६५ ६४५.१३ कर पूर्व निव्वळ /(तोटा) २५.४३ १६४.६५ २५०.६६ ६४५.१३ कालावधीकरिता नफा / (तोटा) १९.०२ ११७.९१ १८८.६२ ४७८.४६

१७.७४

४२८.९०

0.88

११७.४३

826.64

२.६९

१८६.३५

360.99

४.८६

४७५.७९

876.64

59.903

११.५८

११.३९

ı	ाद. ३० जून, २०२४ राजा संपलल्या तिमाहा अखरकारता एकात्रत अलखापारक्षात अहवालाचा साराश					
					रक्र	म मिलीअन मध्ये
	27		तिमाही अखेर दि.	तिमाही अखोर दि. ३१	तिमाही अखोर दि.	
Ш	अ.	विवरण	३० जून, २०२४	मार्च, २०२४	३० जून, २०२३	मार्च, २०२४
П	क्र.		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
	٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८६१.९२	१,०२२.९८	९७०७२	३,१३९.९६
	٦.	अतिविशेष बाबी व कर पूर्व कार्यचलनातून नफा/ (तोटा)	१५.६९	१४१.४०	२५०.६६	६१०.६८
	₹.	कर पूर्व निव्वळ /(तोटा)	१५.६९	१४१.४०	२५०.६६	६१०.६८
	٧.	कालावधीकरिता नफा/ (तोटा)	११.७४	१०३.३४	१८८.६२	४५२.६८
	ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/ (तोटा)	१०.४७	१०२.८६	१८६.३५	४५०.०१
	ξ.	इक्किटी शेअर भांडवल	४२८.९०	४२८.८५	३८०.९९	४२८.८५
	७.	गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित अन्य इक्रिटी	-	-	-	६१७७.०७
	۷.	प्रति शेअर्स उत्पन्न रु. १० प्रत्येकी (वार्षिकी नाही)				
		सौम्य व मूळ अतिविशेष बाबी पश्चात	०.२७	2.80	४.८६	१०.९६
		मौम्य व मळ अतिविशेष बाबी पर्व	0 219	3.5 ¢	X E 9	80 1919

ए. वरील अहवाल दि. ३० जून, २०२४ रोजी आयोजित त्यांच्या सभेमध्ये लेखापरीक्षित (स्थायी व एकत्रित) वित्तीय अहवाल संचालक २९ जुलै, २०२४ रोजी मंडळाद्वारे लेखा समिती द्वारे पाहण्यात व मंजूर केला जाईल. दि. २९ जुलै, २०२४ रोजी आयोजित त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाचा अहवाल वरील अहवाल अनुसार पाहण्यात आला आहे. . वरील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दाखल तिमाही/ अर्ध वर्ष

अखोर विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही अखोरचा संपूर्ण पारूप स्टॉक एक्सचेज (बीएसई/एनएसई) व कंपनीची वेबसाइट www.ideaforgetech

आयडिया फोर्ज टेक्नोलॉजी लिमिटेड

लिमिटेड म्हूणून ज्ञात) मुख्य कार्यकारी अधिकारी व संपूर्ण वेळ संचालक

डीआयएन : ०२१०८२८९

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Phone: 23692926 / 56051035.

Byculla (E), Phone: 23748048 / 23714748.

Mobile: 9769238274/ 9969408835

Phone: 2342 9163 / 2341 4596.

FCA Communications,

Phone: 40020550 / 51.

Fulrani Advtg. & Mktg.

Ganesh Advertising,

Abdul Rehman Street,

Hornimal Circle, Fort.

Mani's Agencies, Opp.G.P.O., Fort. Phone: 2263 00232.

Mobile: 9892091257.

Manjyot Ads,

Currey Road (E)

Phone: 24700338 Mobile: 9820460262.

OM Sai Ram Advtg.,

Currery Road Mobile: 9967375573

Pinto Advertising, Mazagaon, Phone: 23701070.

Premier Advertisers

Mobile: 9819891116

Sarjan Advertising,

Phone: 66626983

S. Arts Advtg.

Phone: 23415111

Taj Publicity Services, Byculla (W), Phone: 2305 4894.

Yugarambha Advertising

Phone: 2386 8065. Mobile: 9869074144.

Phone: 022-65881876

B. Y. Padhye Publicity Services,

DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole: 8452846979/ 9930949817

Mobile: 9320111876

Hook Advertainment

Mobile : 8691800888

Central Advertising Agency,

Charudatta Advertising,

Mahim (W), Phone : 24221461

Phone: 24124640

Mobile: 9869109765

Phone: 24440631

Mobile: 9869131962

Phone: 24304897

Time Advertising,

Matunga (W), Phone : 2446 6191

Vijaya Agencies, Dadar (W),

Phone: 2422 5672.

Achievers Media

Phone: 22691584

Bandra (W), Mobile : 9664132358

Space Age Advertising, Bandra (E)

Phone: 26552207 Mobile: 9869666222/ 9869998877

Reckon

Bandra (W.). Mobile: 9867445557

Kirti Agencies,

Vile Parle (W).

Vile Parle (W).

Andheri (E)

Anuja Media

Phone: 61226000

Mobile: 9152895703

Andheri (W) Mobile : 9870703542

Phone: 6696 3441 / 42.

Gauri Press Communication.

Mobile: 9820069565/ 9820069568

Bombay Publicity

Carl Advertising,

Andheri (W).

Andheri (E.)

Andheri (W)

8286013339

Andheri (E),

Zoyz, Creations

Andheri (W),

P V Advertisers

Phone: 28253077

Lokhandwala Advertising,

Multimedia Informatics

Prime Publicity Services,

Phone: 022-26288794

Mobile: 8652400931

Phone: 022-26863587

Phone: 28762157 / 28726291.

Samartha Advertiser Pvt. Ltd.,

Mobile: 8692959648/ 9702307711

Goregaon (\tilde{E}) ,

Adresult Services. Goregaon (W)

Goregaon (E),

Target Media,

Goregaon (E),

Phone: 26852294

Mobile: 9594969627

AD Support Advertising,

Phone: 28835457/ 28805487

Mobile: 9869463650

Mobile: 9322265715

Phone: 022-28811012

Mobile : 9820489442

Bijal Visual Ads.. Malad (W),

Signature Malad (W),

Phone: 26364274 / 26316960.

Phone: 26839686 / 26830304.

Mobile: 9833364551/ 9820199918

Phone: 26047542.

Phone: 26146229

Mobile: 9167778766

Hindustan Advertising

Khar (W),

Mobile: 9920640689

Matunga (W), Phone: 022-66393184/ 022-66332340

Mobile: 9820295353/ 982165619

Shree Swami Samarth Advertising,

Jay Publicity,

Pallavi Advto

Dadar (W),

Dadar (W),

Stylus Arts.

Phone: 24468656 / 24465555

Aaryan Publicity

Dadar(E),

Dadar(W),Phone: 2422 9241/

2422 0445.

Sanjeet Communication

Phone: 40024682/40792205.

Mumbai Central

Phone: 22663742.

Nariman Point,

Antop Hill Phone: 24159061

Beejay Ads,

Color Spot,

FINANCIAL EXPRESS

NOTICE REGARDING LOST CERTIFICATE(S) OF KAJARIA CERAMICS LIMITED

Notice is Hereby Given That Share Certificate(s) No. 1509 For 760 Equity Shares of Rs.1/- (rupees One Only) Each Bearing Distinctive Nos 158009101 To 158009860 of Kajaria Ceramics Limited, Registered in The Name of Late. Arun Himatlal Shah (since Deceased) and Pooja Arun Shah (claimant) have been lost have applied to The Company to issue Duplicate Certificate(s). Any Person who has any Claim in Respect of the said Shares Certificate(s) should lodge such Claim with The Company at Its Registered Office SF-11, Second Floor, JMD Regent Plaza, Mehrauli Gurgaon Road, Gurgaon, Haryana- 122001, within 15 Days of the publication of this Notice, after which no Claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate Share Certificate(s).

NAME OF SHAREHOLDER Late, Arun Himatlal Shah (Deceased) Place : Thane Pooja Arun Shah (Claimant) Date: 31.07.2024

CIN: L65990MH1971PLC015137

Mahim (West), Mumbai - 400 016. Tel: 022 24476800 Fax: 022 24476999 Email: futuristicsecuritieslimited@yahoo.in Website: www.futuristicsecurities.com

ended June 30, 2024.

FOR FUTURISTIC SECURITIES LIMITED

DIRECTOR Place: Mumbai DIN: 00053991 Date: July 30, 2024



guarter ended June 30, 2024.

Date: 30.07.2024

Place: Mumbai

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution

DAIKAFFIL CHEMICALS INDIA LIMITED

CIN: L24114MH1992PLC067309

Registered Off; Plot No.E-4, Tarapur, Boisar,

Dist-Thane, Maharashtra, India-401506.

Corporate Off: 2rd Floor, A-Wing, Fortune Avirahi,

Jain Derasar Road, Borivali-West, Mumbai-400092, Maharashtra, India,

Website: https://www.daikaffil.com; Email: cs@daikaffil.com

NOTICE
Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time). Notice is

hereby given that a meeting of the Board of Directors of Dalkaffil Chemicals

India Limited, will be held on Thursday, August 08, 2024, to consider and

approve inter-alia the un-audited Financial Results of the Company for the

further, we wish to inform that the company's Trading Window for dealing in

securities of the company by Designated Person(s) has already been closed with

effect from July 01, 2024 and will remain closed till 48 hours from the declaration of

For further Information/updates on this, the investors may visit the Company

website www.daikaffii.comand Stock Exchange's website at www.bseindia.com.

For Daikaffil Chemicals India Limited

Raghuram K Shetty

Managing Director

DIN: 00038703

un-audited financial results and the same has already been informed

Process for Corporate Persons) Regulations, 2016)							
Fo	For the Attention of the Creditors of M/s. MANGALAGIRI TEXTILE MILLS PRIVATE LIMITED						
	RELEVANT PARTICULARS						
1	Name of corporate debtor	Mangalagiri Textile Mills Private Limited					
2	Date of incorporation of corporate debtor	24/03/2006					
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Vijayawada					
4	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U17110AP2006PTC049607					
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	China Kakani Village, Mangalagiri Mand Guntur, Andhra Pradesh, India, 522503.					
6	Insolvency commencement date in respect of corporate debtor	25/07/2024 (Copy of order dated 25/07/2024) made ready and received on 29/07/2024)					
7	Estimated date of closure of insolvency resolution process	21/01/2025					
8	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Immaneni Eswara Rao IBBI Reg No: IBBI/IPA-001/IP-P01224/2018-2019/11943					
9	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	#40-26-22, Mohiddin Street, Chandramoulipura Opp. BSNL Telephone Exchange, MG Roa Vijayawada, NTR District, Andhra Pradesh 520010. ip.caier@gmail.co					
10	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	[·· · · · · · · · · · · · · · · · · ·					
11	Last date for submission of claims	14/08/2024					

1 Last date for submission of claims 12 Classes of creditors, if any, under clause (b) of No classes identified as yet sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional

13 Names of Insolvency Professionals identified No classes identified as yet

to act as Authorized Representative of creditors in a class (Three names for each class) 14 Relevant Forms and Details of authorized Weblink: https://ibbi.gov.in/en/home/downloads

representatives are available at: No classes identified as yet. Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of ency resolution process of the M/s Mangalagiri Textile Mills Private Limited on 25/07/2024 (Copy of the order dated 25/07/2024 made ready and received on 29/07/2024). The creditors of M/s. Mangalagiri Textile Mills Private Limited are hereby called upon to

submit their claims with proof on or before 14/08/2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class,as listed against the entry No. 12, shall indicate its choice

of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class [specify class] in Form CA. -This para is not applicable as no class of creditors has been identified yet. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties CA Dr. Immaneni Eswara Rao Interim Resolution Professional

Date: 30.07.2024 Place: Viiavawada

Mangalagiri Textile Mills Private Limited IBBI Reg No: IBBI/IPA-001/IP-P01224/2018-2019/11943 AFA No: AA1/11943/02/251024/106175 AFA issued by IIIP of ICAI is valid up to 25/10/2024

Hero FinCorp Limited CIN: U74899DL1991PLC046774

FINCORP Regd. Office: 34, Community Centre, Basant Lok, Vasant

Corporate Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi-110057 Tel: 011-49487150 | Fax: 011-49487197-98 Website: www.herofincorp.com | Email: investors@herofincorp.com

NOTICE OF 33⁴⁰ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the members

of Hero FinCorp Limited will be held on Wednesday, August 21, 2024 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the ordinary and special business as set out in the notice of AGM.

In view of the COVID-19 pandemic, Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circulars No. 14/2020,17/2020, 20/2020, 02/2021, 20/2021, 21/2021, 10/2022 and 09/2023 dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 08 2021, December 14, 2021, May 05, 2022, December 28, 2022, September 25, 2023 and all other relevant circulars issued from time to time (hereinafter collectively referred to as "Circulars"), and in compliance with the provision of Companies Act, 2013 ("Act") permitted holding of the AGM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) upto September 30, 2024 and to send financials statements (alongwith Board report, Auditors Report and other documents to be attached herewith) through e-mail. Hence, in compliance with these Circulars, the AGM of the Company will be conducted through VC/OAVM.

The procedure to join the meeting through VC/OAVM is provided in the notice of AGM

Also, in terms of the aforesaid Circulars and SEBI Circular No SEBI/HO/CFD/CFD

PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, the annual report and notice are being sent only in electronic form to those shareholders whose email addresses are registered with the Company or with their respective depository participants as on July 26, 2024. The dispatch of notice of AGM and Annual Report 2023-24 through email has been completed on Tuesday, July 30, 2024. These documents are also available on website of the Company www.herofincorp.com, website of stock exchange i.e. NSE at www.nseindia.com and on the website of National Securities Depositories Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the

Cut-off Date i.e. Wednesday, August 14, 2024, may cast their vote electronically on all item of business as set out in the notice of AGM through electronic voting system from a place other than the venue of AGM (remote e-voting) of NSDL. The members are further informed that:

- a) The ordinary and special business as set out in the notice of AGM may be transacted through voting by electronic means.
- The remote e-voting begins at 9:00 a.m. (IST) on Sunday, August 18, 2024. c) The remote e-voting ends at 5:00 p.m. (IST) on Tuesday, August 20, 2024.
- The Cut-off Date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Wednesday, August 14, 2024.
- e) Any person who acquires shares and becomes member of the Company after the
- i.e. Friday, July 26, 2024, may obtain login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or call at toll free number 1800- 1020-990 and 1800 22 44 30 However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password may be used. The member may note that (i) The remote e-voting module shall be disabled for

dispatch of annual report and notice of AGM and holding shares as on Cut-off Date

- voting after the date and time mentioned under point 'c' above: (ii) once the vote on a resolution is cast by member, the member shall not be allowed to change it subsequently; (iii) the facility of voting through electronic voting system shall be made available at the AGM: (iv) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the meeting; and (v) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM.
- The manner of remote e-voting and voting at the AGM for member holding shares in physical mode or dematerialized mode or who have note registered their email addresses with the Company / Depository Participant, is provided in the notice of AGM and available on the Company's website at www.herofincorp.com.

Members, holding shares in physical mode, are required to get their email ids

registered by visiting the following link: https://web.linkintime.co.in/EmailReg/

Manner of registering/updating email address;

- Email Register.html or by writing to the Registrar & Share Transfer Agent (RTA) with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at rnt.helpdesk@linkintime.co.in. ii) Members, holding shares in dematerialized mode, are requested to register/
- update their email ids with their respective Depository Participants. For any grievance regarding e-voting, the members may write to Mr. Shivendra
- Suman, Head- Compliance & Company Secretary at 34, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi- 110057 or at email id: investors@herofincorp. com. Further, for e-voting queries, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available for them at the download section of www.evoting.nsdl.com or call at the toll free number 1800-1020-990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL, at evoting@nsdl.com, who will also address the grievances connected with the voting by electronic means.

A person who is not holding shares/securities as on the Cut-off Date should treat this notice for information purpose only.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting during the AGM.

For Hero FinCorp Limited

Place: New Delhi Shivendra Suman Head- Compliance & Company Secretary Date: July 30, 2024

ASIAN WAREHOUSING LIMITED

CIN: U01403MH2012PLC230719 Registered Office: 508, Dalamal House, J.B.Marg, Nariman Point, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400021 Email: info@asianw.com Website: www.asianw.com Telephone No: 022-22812000

NOTICE OF 12th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO-VIDEO MEANS

The 12th Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of Asian Warehousing Limited

(the Company') will be convened at 11.00 a.m. (IST) on Thursday, August 29, 2024 through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility provided by the National Securities Depository Limited ('NSDL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM which will be circulated. This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard the latest being dated September 25, 2023 by the Ministry of Corporate Afairs ("MCA Circulars") and Circulars dated May 12, 2020 and other relevant circulars including Circulars dated January 5, 2023 and October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India "SEBI Circulars"). Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") read

with Rule 10 of the Companies (Management and Administration) and Regulation 42 of the

SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015

("Listing Regulations"), that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 23, 2024 to Thursday, August 29, 2024 (both days inclusive) for the purpose of ensuing AGM. The Notice of the AGM along with the Annual Report will be sent electronically to those Members whose email addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agents ('Registrar'or'RTA')/Depository Participants ('DPs'). The Company shall send a physical copy

of the Annual Report to those Members who request for the same at info.asianw@gmail.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID Members whose email addresses are not registered can get their email addresses registered for the purpose of receiving Notice of the 12th AGM and Annual Report electronically and to receive credentials for remote e-Voting by sending a request to the Company at

Name, mobile no. and email address

info.asianw@gmail.com by quoting the following details:

- Folio no. / DP ID and Client ID
- Self-attested copy of the PAN card and address proof viz. Aadhaar Card, Passport or front and backside of their share certificate (for Members holding shares in physical form) The e-copy of the Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 along with the

Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at www.asianw.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, Notice of the AGM will also be available on the website of the stock exchange on which the securities of the Company is listed i.e. at www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY, the

details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is pleased to provide remote e-Voting facility of NSDL before as well as during

the AGM to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Detailed procedure for such remote e-Voting will be provided in the Notice.

For Asian Warehousing Limited

Chairman & Managing Director

Bhavik R. Bhimjyani

Date: July 30, 2024

DIN: 00160121



COMFORT INTECH LIMITED CIN: L74110DD1994PLC001678

Registered Office.: 106, Avkar, Algani Nagar, Kalaria, Daman, Daman & Diu 396210; Corporate Office.: A-301, Hetal Arch, Opp. Natraj Market, S.V. Road, Malad (West), Mumbai-400064;

Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527;

Email: info@comfortintech.com; Website: www.comfortintech.com INFORMATION REGARDING 30TH ANNUAL GENERAL MEETING OF THE

COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the 30° (Thirtieth) Annual General Meeting ("the AGM/the Meeting") of the Members of COMFORT INTECH LIMITED ("the Company") will be held on Friday, August 23, 2024 at 11:30 A.M. IST through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") via facility provided by National Securities Depository Limited ("NSDL") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder, read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 21/2021 dated December 14 2021, Circular No. 02/2022 dated May 05, 2022, Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020; Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/ P/2022/62 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, Circular No. SEBI/HO/DDHS/P/CIR/2023/0164 dated October 6, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7 2023 (collectively referred to as "SEBI Circulars") and all other relevant circulars issued

1. Dispatch of Annual Report:

from time to time.

The e-copy of the Notice of the 30th AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 of the Company will be available on the website of the Company at http://www.comfortintech.com/Investorrelation. Additionally, the Notice of AGM will also be made available and may be accessed from the relevant section of the website of the Stock Exchange where shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com Members can attend and participate in the AGM ONLY through the VC/OVAM facility, the details of which will be provided by the Company in the Notice of AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 30th AGM of the Company in person. Members attending the meeting through VC/OVAM shall be

counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Act. The Notice of AGM along with the Annual Report will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent ("Registrar/ RTA")/ Depository Participants ("DPs"). As per SEBI Circulars, hard copies of the Notice of 30th AGM and Annual Report for the financial year 2023-24 will not be sent to any shareholders, unless any member has requested for the same. Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their DPs. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's RTA i.e. Bigshare Services Private

Limited at info@bigshareonline.com along with self-attested copy of PAN Card. 2. Manner of casting vote(s) through e-voting:

The shareholders will have an opportunity to cast their vote through electronic means either during the remote e-voting period before the AGM or through e-voting during the AGM. The manner of e-voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and process for registration of email addresses for those shareholders who have not yet registered the same will be provided in the Notice to the shareholders.

3. Dividend:

Members may note that the Board of Directors at its Meeting held on Monday, July 29, 2024, has recommended a final dividend of 7% (Seven percent) of the Paid-up Equity Share Capital of the Company, i.e. Rs. 0.07/- (Seven Paise Only) per Equity Share of face value of Re. 01/- (Rupee One Only) each for the financial year ended March 31, 2024. subject to approval of the shareholders at the 30th (Thirtieth) AGM of the Company. The Dividend, if approved at the AGM, will be paid within 30 days of the AGM. Further, pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, August 17, 2024 to Friday, August 23, 2024 (both days inclusive) for the purposes of AGM and declaration of Final Dividend for the financial year 2023-24. The Company has fixed Friday, August 16, 2024 as the 'Record Date' for determining eligible shareholders entitle to dividend. Shareholders holding shares in electronic mode are requested to register their Bank details with the relevant Depository Participant. This will enable the Company to make timely credit of dividend to the Shareholders in their respective bank accounts. For Shareholders who have not updated their bank account details, Dividend Warrants / Demand Drafts will be sent to their registered addresses.

- 5. Manner of registering KYC including bank details for receiving dividend:
- a) Shareholders holding shares in physical mode who have not provided the information regarding bank particulars, are requested to register/update their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank account number, 9 digits MICR number, 11 digit IFS Code and the nature of account) online with Bigshare Services Private Limited on its website at www.bigshareonline.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder in prescribed Form ISR-1 along with a copy of latest cancelled cheque with the Shareholder's name. The said Form ISR-1 can be downloaded from the Company's website at
- b) Shareholders holding shares in demat mode are requested to register their Bank

COMFORT INTECH LIMITED

ANKUR AGRAWAL **CHAIRPERSON & DIRECTOR** DIN: 06408167

PLACE: MUMBAI

4. TDS on Dividend:

Shareholders may please note that in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961, as amended by and read with the provisions of the Finance Act, 2020, dividend declared and paid by the Company with effect from April 01, 2020, is taxable in the hands of Shareholders and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Shareholders at the applicable rates. For more details, please refer to the Notes to the Notice of the AGM and TDS related email communication which will be sent to shareholders and the same will also be available on the website of the Company at http://www.comfortintech.com/investorrelation.

http://www.comfortintech.com/Investorrelation.

details with the relevant Depository Participant. BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS OF

DATE: JULY 30, 2024

FUTURISTIC SECURITIES LIMITED

Read. Off: 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, August 9, 2024 at the registered office of the Company, inter alia to consider and approve the Unaudited Financial Result for the quarter

BY ORDER OF THE BOARD

PRADEEP JATWALA

Bandhan AMC Limited (Formerly known as IDFC Asset Management Company Limited) CIN: U65993MH1999PLC123191

Website: www.bandhanmutual.com, www.bandhanamc.com

Bandhan Mutual Fund Regd. Office Address: 6th Floor, Tower 1C, One World Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi (W), Mumbai - 400 013. Phone: +91-22-6628 9999. Email: investorm@bandhanamc.com.

NOTICE

Important Notice for the attention of Public: Fake Social Media (Whatsapp) Account impersonating Mr. Rohit Maheshwari, employee of Bandhan AMC Limited

It has come to our notice that some unscrupulous persons are passing themselves off as Mr. Rohit Maheshwari, an employee of Bandhan AMC Limited ("Bandhan AMC"). They have been appropriating parts of his identity and photograph(s) with the intent to defraud the common people.

We have learnt that these impostors are impersonating Mr. Rohit Maheshwari as an employee of Bandhan Bank and contacting customers of Bandhan Bank through telephonic calls and Whatsapp (number +91 7679547077) asking for their KYC documents by sharing photo of Rohit's ID card and a link on Whatsapp.

We would like to inform the public in general that Mr. Rohit Maheshwari and Bandhan AMC are in no way associated with these fake calls/Whatsapp account/phishing links and shall not be held liable for any losses suffered by any person who has relied or acted upon such calls/messages received through the fake account. Such an account is designed to defraud the public and we condemn this act.

We caution the public to not fall prey to these fake calls/social media accounts/posts/phishing links and stay vigilant of such scams. For information on our products/services or for investing with us, we urge investors to visit our website at www.bandhanmutual.com or contact our 'Official Points of Acceptance'.

Place: Mumbai Date : July 30, 2024

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



Motilal Oswal Asset Management Company Limited Registered & Corporate Office: 10th Floor, Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025

 Toll Free No.: +91 8108622222, +91 22 40548002 • Email: amc@motilaloswal.com CIN No.: U67120MH2008PLC188186 • Website: www.motilaloswalmf.com

NOTICE

Hosting of Annual Report and Abridged Summary thereof for the Schemes of Motilal Oswal Mutual

Notice is hereby given to all the Investors of the Schemes of Motilal Oswal Mutual Fund (MOMF) that in accordance with the Regulation 56(1) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with Clause 5.4 of the SEBI Master Circular for Mutual Funds dated June 27, 2024, the Annual report of the Schemes of MOMF for period ended March 31, 2024 have been hosted on the website of MOMF i.e. www.motilaloswalmf.com and AMFI Website http://www.amfiindia.com

Investors can request for physical or electronic copy of Annual report or abridged summary thereof through any of the following modes / options:

Send us an email at amc@motilaloswal.com from the registered email id; or

Contact us on the Toll free no : +91-8108622222, +91-22-40548002; or Written request can be sent at KFin Technologies Limited (Unit - Motilal Oswal Mutual Fund)

Selenium, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi TG - 500 032, or by emailing at legal.compliance@kfintech.com. Investors are requested to kindly take note of the above.

For Motilal Oswal Asset Management Company Limited (Investment Manager for Motilal Oswal Mutual Fund) Place: Mumbai Prateek Agrawal

Managing Director & Chief Executive Officer Date : July 30, 2024 MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

FORBES PRECISION TOOLS AND MACHINE PARTS LIMITED

CIN: L29256MH2022PLC389649 Regd. Office: Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai - 400 001.

Tel. No.: +91-22-69138900

Website: www.forbesprecision.co.in • Email: investor.relations@forbesprecision.co.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024 (₹ in Lakhs except earning per share data)

ı	Particulars	Quarter ended			Year ended
ı		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
ı		(Unaudited)	(Refer Note 2)	(Unaudited)	(Audited)
ı	Total income from operations	5,198	6,637	4,779	22,956
l	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	651	1,575	512	3,983
	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	651	1,575	512	3,983
	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	483	1,080	512	2,971
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	426	1,085	522	2,977
ı	Paid up Equity Share Capital	5,159	5,159	5	5,159
ı	(Face value of ₹ 10/- each)				
	Other equity (excluding revaluation reserve)				8,616
	Basic & Diluted Earning per equity share (of ₹ 10/- each) (quarter figures not annualised)	0.94	10.03	1,024.04	110.63

Notes:

Jogeshwari (W) Phone: 26768888 ended June 30, 2024 filed with BSE Limited under Regulation 33 of the Securities and Mobile: 9820123000 Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on the website of BSE Limited at Goregaon (E), Phone: 2927 5033. www.bseindia.com and Company's website at www.forbesprecision.co.in Mobile: 9819099563.

meetings held on July 29, 2024.

2. The Independent Auditors have provided an un-modified Limited Review Report for the quarter ended June 30, 2024 3. The Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter

For Forbes Precision Tools and Machine Parts Limited Mahesh Tahilyani **Managing Director** Mumbai, DIN: 01423084 July 29, 2024

financialexp.epapr.in